

IMEC Services Limited

301, The Horizon, 11/5, South Tukoganj, Nath Mandir Road, Indore - 452001 (M.P.), India

Phone: +91 731 4017577, 2518125-26, Fax: +91 731 2518127

CIN: L74110MH1987PLC142326

IMEC/BSE/27/2021-22

August 30, 2021

To, BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Rotunda Building, Dalal Street, Mumbai-400001

Sub: Copy of Notice published in the Newspaper pertaining to 33rd Annual General Meeting to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM):

Reference:

Scrip Code: 513295

Scrip ID: IMEC

Dear Sir/ Madam.

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of Notice published in Free Press Journal (in English) and in Navshakti (in Marathi) on August 30, 2021 pertaining to convening of 33rd Annual General Meeting (AGM) to be held through Video Conferencing / Other Audio Visual Means; before the dispatch of the AGM Notice and electronic voting on the business of such Notice.

Please take the same on your record.

Thank you,

Yours truly,

For IMEC Services Limited

Parag Gupta

Company Secretary

M. No. A50725

Encl: As above

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MRS.

SUJATA H. BAKHRE, is a Member of

Gandhi Nagar Sanman Co-operative

Housing Society Ltd., Building No. 56,

400051, she has lost/misplaced her

two Original Agreement for Sale (1) dated 05/03/2004, registered

under sr. no. 1922/2004 and (2) dated

17/06/2005, registered under sr. no.

6431/2005. We have not traced out

the same Agreement in society

record. For the same MRS. SUJATA H.

BAKHRE, has also registered

document lost Police Complaint on

Hence any person/s having found

and/or any right, title, interest or claim against or to or in respect of

the said flat or any part thereof by

way of sale, exchange, gift, licence

tenancy, lease lien, charge, mortgage,

trust, easement, partition, suit,

decree, maintenance, inheritance,

attachment or injunction order,

acquisition, requisition, lis - pendens, bequest, possession or otherwise

howsoever is required to make the

same known in writing alongwith

complete documentary evidence

thereof to the undersigned

addressing to secretary/chairman

having address of society at, Gandhi

Nagar Sanman Co-operative Housing

Society Ltd., Building No. 56, Gandhi

Nagar, Bandra East, Mumbai - 400051,

within Eight days from the date of

publication hereof failing which any

and all such claims shall be considered

as and deemed to have been waived

and/or abandoned & the transaction

For,

Gandhi Nagar Sanman

Co-operative Housing Society Ltd

shall be proceeded with accordingly.

Date: 30th August, 2021.

Place: Mumbai

Gandhi Nagar, Bandra (East), Mumbai

Shop No.34-39,"Halley", H. Wing, Bldg No.EMP 52, Evershine Millennium paradise, Thakur Village

Kandivali(E), Mumbai-400 101 Telephone NO.022-28464597/28846286, 9870100260,9920981173

PUBLIC AUCTION NOTICE

The following vehicle in the possession of our bank will be sold in public auction on 13.09.202

tne	ne moneys due to the bank. MINIMUM BIDDING PRICE RS.2,50,000/-			
SI No	Description of the Vehicle	Model	Bearing Registration No	Inspection Place & Contact No
1.	Maruthi Swift ZDI BSIV vehicle	July, 2015	MH 47 C 7817	M/s Shriram Automall Plot no 113 to 117(2A), Old Mumbai Pune Road, Near Dashmesh Weigh Bridge Post Chowk, Tal Khalapur, Panvel, Dis Raigad Maharashtra 410206

lelivery of the vehicle. The bank reserve the right to cancel or postpone auction or not t accept the highest bid without assigning any reasons therefore. On all matters not covere by these terms and conditions, the banks's decision shall be final and binding on a Sd/- Branch Head The Karnataka Bank Ltd. Date: 30-08-2021 Place: Mumbai

Notice is hereby given that the following share certificates are registered in my (Amita Y. Shah) name have been lost. Therefore, have applied for issue of duplicate share certificates to the DIAMINES & CHEMICALS LTD., Plot No. 13, PCC Area, P.O. Petrofils, Vadodara 391347. So the general public are hereby warned about not to deal with the following securities and if company does not receive any objection within 15 days from the date of publication of this notice on above-mentioned registered address of the company or to the company's R&T Agent Link Intime India Pvt. Ltd., (UNIT DIAMINES & CHEMICALS LTD.), B-102 & 103, Shangrila complex, First Floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara-390020, The

1111111	in my name.					
SR.	FOLIO	NAME OF	DISTINCTIVE	CERT.	SHARES	
NO.	NO.	SHAREHOLDER	NO.	NO/S	(QTY)	
1	A0001600	AMITA SHAH	6011-3035	163	25 25	
			6036-6060	164		
			0030-0000	104		

Karnataka Bank Ltd.

at 3.00 PM at "Bank Branch premises subject to the following terms and conditions to realize

Terms & Conditions:- Intending bidders may inspect the vehicle at above mentioned place during office hours on any working day on prior appointment. Subject to the realization of the reserve price, the vehicle will be sold for the highest bid amount on "as is where is" condition The successful bidder shall pay the entire bid amount on the spot and immediately take

NOTICE

company will proceed for the issue of Duplicate share certificate(s)

SR. NO.	FOLIO NO.	NAME OF SHAREHOLDER	DISTINCTIVE NO.	CERT. NO/S	SHARES (QTY)	
1	A0001600	AMITA SHAH	6011-3035 6036-6060	163 164	25 25	
DATE : 30/08/2021						

PLACE: Mumbai

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI REVISION

APPLICATION NO. 91 OF 2020 IN

EXHIBIT NO. 35 of 2019

INTER PLEADER SUIT NO. 477 OF 2012 Mrs. Manjula Sadashiv Bhide

Hindu Indian Inhabitant an, Adult, Age: 73 years, Occupation: Housewife

Ms. Deepa Sadashiv Bhide Hindu Indian Inhabitant an, Adult, Age: 48 years, Occupation: Service

Mogul Lane Mahim, Mumba

Mrs. Roopa Amod Deshmukh Hindu Indian Inhabitant an, Adult, Age: 47 years, Occupation: Service All residing at Room No. 2, First Floor, Krishna Kunj, Building No. 3, 72/C,

.Appellants ...Original Applicants Propose Plaintiffs no. 7.

Verses

Mr. Nandkumar Mohan Pathre Hindu Indian Inhabitant an, Adult, aged abought 45 years, Occupation : Business carrying on Business in the name of M/s Chill - N- Cool, at shop No. 3, Gr. Floor, Krishna Kunj, Bldg. no. 3

Mogul Lane, Mahim, Mumbai-400 016 Mrs. Shashikala Rasiklal Shah Proprietor of Bright Industries Adult aged abought 85 years Occupation : Business carrying on Business in the Shed No. 2, Gr. Floor, Krishna Kunj, Bldg. No. 3

Mogul Lane, Mahim Mumbai-400 016 Mr. Narendra Madhavrao Gharat Hindu Indian Inhabitant, an Adult, aged abought 65 years Occupation : Business

Mr. Suresh Madhavrao Gharat Hindu Indian Inhabitant, an Adult, aged abought 61 years Occupation: Business Mr. Vikas Madhavrao Gharat Hindu Indian Inhabitant, an Adult, aged abought 55 years Occupation : Business Above mentioned 3 to 5 carrying on their business under the name and

style of M/s Madhavrao Engineers Works at Room No. 2, Gr. Floor, Krishna Kunj, Bldg. No. 3, Mogul Lane, Mahim, Mumbai-400 016 Mr. Nitikesh Vaman Achrekar Hindu Indian Inhabitant an, Adult,

aged abought 28 years Residing at Room No. 1. First Floor, Krishna Kuni Bldg. no. 3, Mogul Lane, Mahim Mumbai-400 016 Mr. Shripad Sadashiv Bhide

Hindu Indian Inhabitant an. Adult, aged abought 34 years Occupation: Service Residing at Room no. 2. First Floor, Krishna Kuni. Bldg. no. 3, Mogul Lane, Mahim Mumbai-400 016

Mr. Vijav Harishchandra Deuskar

Respondents

deleted

Smt. Chhaya Madhusudan Desai Hindu Indian Inhabitant an, Adult, aged abought 90 years Occupation: Housewife Residing at Room no. 2, Second Floor, Krishna Kunj, Bldg. no. 3, Mogul Lane, Mahim Mumbai-400 016

Hindu Indian Inhabitant an, Adult, aged abought 58 years Occupation : Business Mr. Viiav Harishchandra Deuskar Hindu Indian Inhabitant an, Adult, aged abought 55 years Occupation: Business Residing and carrying on their business under the name and and style of M/s Prakash Wooden Toys at temporary Shed,

Gr. Floor, Krishna Kunj, Bldg. no. 3 Mogul Lane, Mahim Mumbai-400 016 Mr. Subhash Balkrishna Desai Hindu Indian Inhabitant an Adult aged abought 72 years Occupation : Not Known Having his address at 3rd floor Krishna Kunj, Bldg. no. 3 3rd floor, Mogul Lane,

Mahim Mumbai-400 016 12. Mrs. Vijaya/Mrs. Seema Shirodka W/o Mr Shrikant Shirodkar Hindu Indian Inhabitant an, Adult Age: Not Known Occupation: Not Known Having her address at Flat No. 14, 3rd floor

Union House No. 2, Mogul Lane, behind Mahim, Post Office, Mahim Mumbai-400 016 Mrs. Arundhati Naresh Bhava Hindu Indian Inhabitant an.

(Since deceased) Adult, Age: Not Known Occupation: Not Known, Last Known Address at Krishna Kunj, Bldg. no. 3, Mogul Lane, Mahim, Mumbai-400 016 Org. Defendants

Defendants/Respondents 13a. Shri Naresh Bhaya, Legal heir of Respondent No. 13, Age & Occ : not known

Residing at 3rd Floor, Krishna Kunj, building no. 3, Mogul Lane, Mahim-400016 Respondent no. 13a

The Respondent No. 7 abovenamed,

WHEREAS, the Appellants (Original Applicants) abovenamed have preferred above Revision Application No. 91 OF 2020 praying therein that this Hon'ble Court be pleased to call for the record and proceedings of Exhibit 35, in interpleading Suit No. 477 of 2012, and the Judgment & Order dated 09-12,-2019 passed by Her Honorable Judge, Mrs. R. M. Kante, J presiding in Court Room no 14, of rejecting application, order below exhibit-35 in above Inter Pleader suit no. 477 of 2012 is prayed to be set aside, & pray for granting reliefs as prayed in said application exhibit 35 by applicant, to be granted to appellant, and for such other and further reliefs, as prayed in the Revision

Application. AND WHEREAS, the said Revision Petition is admitted on 13th March, 2020 and Notice is ordered to be issued to the Respondent. In pursuance of the said order, this Notice is hereby given to you that, you are required to appear before the Hon'ble Appellate Bench presiding over Court Room No. 3 on 3rd Floor, Old Building, Court of Small Causes, L. T. Marg, Mumbai-400 002, in person or by a Pleader duly instructed on 22nd September, 2021 at 2.45 p.m., to show cause against the said Application, failing wherein, the said Application will

be heard and determine Ex-parte. You may obtain the copy of the said Revision Application from the Court Room No. 3 of this Court.

Given under the seal of the Court this 08th day of March, 2021 **Additional Registrar**

Regd. Off.: 611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai – 400 021 E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177

CITY UNION BANK LIMITED

Credit Recovery and Management Department Administrative Office: No. 24-B, Gandhi Nagar, CUB Kumbakonam - 612 001. **E-Mail id** : crmd@cityunionbank.in, **Ph** : 0435-2432322, **Fax** : 0435-2431746

POSSESSION NOTICE (Immovable Properties)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of City Union Bank Ltd., having it Administrative Office at No.24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001 and one of the branch offices at Unit No.1 and 2, A Wing, Navkar Chambers, Andheri - Kurla Road, Marol Naka, Andheri East, Mumbai under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred unde Section 13(2)&(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 04-06-2021 calling upon the borrowers No.1) M/s. Kesari Synthetics Ltd, at 224, 1st Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400002. No.2) Mr. Shyam Sunder Khetan S/o. Ramswaroop, at B1 - 142, Technocrate Society, VS Marg, Prabhadevi, Mumbai 400025. No.3) Mr. Virendra Shyamsunder Khetan, S/o. Shyam Sundar at B1 - 142 Technocrate Society, VS Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 to repay the amoun entioned in the notice being Rs.6,74,74,056/- (Rupees Six Crore Seventy Four Lakh Seventy Four Thousand Fifty Six Only) within 60 days from the date of the said notice with

ubsequent interest thereon from 28-05-2021 with monthly rests. The borrowers above named having failed to repay the amount despite the receipt of the above referred statutory notice, NOTICE is hereby given to the borrowers above named and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the

said Rules on this 27th day of August 2021. The borrowers above named in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of City Union Bank Ltd., for an amount of Rs.6,95,51,479/- (Rupees Six Crore Ninety Five Lakh Fifty One Thousand Four Hundred and Seventy Nine Only) as on 24-08-2021 and interes

thereon from 25-08-2021 till the repayment of entire dues The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the

 $\label{eq:Act} \textbf{Act, in respect of time available, to redeem the secured assets.}$ Note: That our 269 - Mumbai - Andheri East Branch has also extended financial assistance (CUB OSL SPECIAL-BR:501812080067624) dated 12-06-2020 requested by No.2 of you for which No.1 of you stood as Guarantor for the facility for a total amount of Rs.66,00,000/- at a ROI of 10.50%. The same has been also classified as NPA on 28-02-2020 and the outstanding balance as on 24-08-2021 is Rs.69,90,005/- plus further interest and penal interest of 2.00% with monthly rests to be charged from 25-08-2021 till the date of realization.

Immovable Property Mortgaged to our Bank Property Owned by Kesari Synthetics Ltd.

All that piece and parcel of Plot No.L-80, in the Tarapur Industrial Area, within the village limits of Kolwade, Taluka and Registration Sub-District - Palghar, District and Registration District Thane, containing by <u>admeasuring</u> 1,800 Sq.metres and <u>bounded</u> as follows : On or Towards East: By Plot No.L-79, On or Towards South - By Plot No.87, On or Towards West - By Plot No.L-81, On or Towards North - By Road.

Place : Mumbai - Andheri East, Date : 27-08-2021 Authorised Officer

Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

PUBLIC NOTICE

IMEC SERVICES LIMITED

CIN: L74110MH1987PLC142326

NOTICE

This is to inform that in view of the continued Coronavirus pandemic the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company is

scheduled to be held on Thursday, September 30, 2021 through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") at

12:30 P.M. in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with

General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020

dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively

referred to as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021and Circular No

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred

to as 'SEBI Circulars') to transact the businesses that would be set forth in the Notice of the AGM without the physical presence of the

In compliance with the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the

Annual Report for the financial year 2020-21 will be sent only through e-mail to the Members of the Company whose email address are

registered/available with the Company/Depository Participant(s). Members can join and participate in the 33rd AGM through VC/OAVM

only. The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website at

Members can vote either through remote e-voting or e-voting at the AGM held through VC/OAVM. Instructions for remote e-voting and

e-voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode or who have not registered their e-mail

addresses will be provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes as would be set out in the

Notice of the 33rd AGM and in particular the instructions for attending the AGM through VC/OAVM, remote e-voting and e-voting at the

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Company may send a

request to the Registrar and Share Transfer Agent of the Company Bigshare Services Private Limited ("Bigshare Services") at investor@bigshareonline.com mentioning the name and address of the Member along with scanned copy of the share certificate (front

and back), self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card,

Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update

In case of any queriesor issues regarding attending of AGM and/or e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ")

and e-voting manual available at www.evotingindia.com or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-

Members may please note that in terms of the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, the Company will not send

www.imecservices.in and can also be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com.

your email addresses with your Depository Participant (DP) as per the process advised by the DP.

MANNER OF REGISTERING/UPDATING E-MAIL ADRESSES

physical copies of AGM Notice and Annual Report to its Members.

23058738 and 022-23058542/43.

Date: August 28, 2021 Place: Indore

1) Mr. Cassumjee Mahomed Dasoo and 2) Mr. Essop Haii Esmail Dasoo are the lessees as tenants in common in equal share on the record of Municipal Corporation of Greater Mumbai in respect of the Plot No. 129, Scheme No. 60, Naigaum Estate an area admeasuring 529.27 sq.mtrs. (633 sq.yds.) more particularly described in the Schedule hereunder

AND WHEREAS the applicant Mr. Abdul Khalek Essop Dasoo & others through their constituted Attorney Mr. Saleem Wadee vide letter dtd. 05.10.2011 addressed to the Admnistrative Officer Estate, have informed that by virtue of Deed of Assignment they have sold, transferred, assigned, and assured the said land being Municipal Plot No. 129, Naigaum Estate bearing C. S. No. 23/26 Dadar Naigaum Division together with building known as - Medina Mansion" unto the Assignee i.e. Aarambh Realties Private Limited" and requested to transfer the above said property from their name or from the names of the Original lessees being Essop Haji Esmail Dasoo and Cassimjee Mahomed Dasoo to the name of Aarambh Realties Private Limited".

AND WHEREAS Another Applicant M/s. Aarambh Realties Private Limited vide letter dt. 11.01.2021 addressed to the Assistant Commissioner Estate.has requested to transfer the subject plot in their name.

WHEREAS 1) Abdul Khalek Essop Dasoo (son) 2) Ayesha Bibi Dasoo w/o late Mohamed Yusuf Dasoo (son) of Esuf Esmail Dasoo 3) Mohsina Dasoo (Daughter) of late Mohamed Yusuf Dasoo son of late Esuf Esmail Dasoo 4) Faiyaz Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo 5) Moonira Dasoo (daughter) son of late Mohamed Yusuf Dasoo of late Esuf Esmail Dasoo 6) Yusuf Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo 7) Ayesha Dasoo (daughter) 8) Rassida Dasoo (daughter) 9) Amina Dasoo (daughter) all legal heirs of late Essop Haji Esmail Dasoo hereby the General Power Attorney dt. 27.06.2011 all of them did thereby nominated, constituted, and appointed Mr Saleem Wadee as their true and lawful attorney for them, in their name and their behalf ,to do and execute and perform all or any of the acts deeds and things. The Said General Power of Attorney is registered in the office of Jt. Sub-Registrar Mumbai City No. 3, under No. BBE3-8762-2011.

WHEREAS 1) Essop Dasoo (son) 2) Yackub Cassim Dasoo (son) 3) Ayoob Dasoo (son) 4) Abdul Samad Dasoo (son) 5) Goolam Mahomed Dasoo (son) 6) Fatima Dasoo (daughter) 7) Aysha Dasoo (daughter) all are legal heirs and heirs of the late Cassimiee Mahomed Dasoo hereby the said General Power Attorney dt. 28.04.2011 all of them did thereby nominated constituted, and appointed Mr. Saleem Wadee as their true and lawful attorney, in their name and their behalf, to do and execute and perform all or any of the acts deeds and things. The Said General Power of Attorney is registered in the office of Jt. Sub Registrar Mumbai City No. 3, under No. BBE3-8762-2011.

WHEREAS Deed of Assignment dt. 28.09.2011 is executed by and between (1) Abdul Khalek Essop Dasoo (son) (2) Ayesha Bibi dasoo (wife) of late Mohamed Yusuf Dasoo (son) late Esup Esmail Dasoo (3) Mohsina Magssod chenia (nee Mohsma Dasoo) (Daughter) of Late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esup Esmail Dasoo & wife of Maqsood Ahmed Chenia (4) Faiyaz Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf (son) of late Esuf Esmail Dasoo (5) Moonira Dasoo (Daughter) of late Mohamed Yusu Dasoo of late Esuf Esmail Dasoo (6) Yusuf Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (7) Ayesha Saber Saith (nee Ayesha Dasoo) (Daughter) (8) Rashida Dasoo (daughter) (9) Amina Mohamed Rasool (nee Amina Dasoo daughter) & wife of Mohamed Rasool being the only heirs and legal representatives of late Essop Haji Esmail Dasoo through their Constituted Attorney Mr. Saleem Wadee therein referred to as "First Assignors" of the one part and (1) Essop Dasoo (son) (2) Yackub Cassim Dasoo (son) (3) Ayoob Dasoo (son) (4) Abdul Samed Dasoo (son) (5) Goolam Mohomed Dasoo (son) (6) Fatima Essop Motala (nee Fatima Dasoo) (daughter) wife of Essop Motala and (7) Aysha Abdul Mangera (nee Aysha Dasoo) (daughter) wife of Abdul Mangera being the only heirs and legal representatives of late Kassumjee Mohamed Dasoo also known in south Africa as Cassimjee Mohamed Dasoo through their Constituted Attorney Mr. Saleem Wadee by virtue of Power of Attorney dtd. 28.04.2011 therein referred to as Second Assignors" of the second part and Aarambh Realties Private Limited a company registered the companies Act, 1956 therein referred to as Assignee'

of the third part. By the said Deed of Assignment the Assignors do and each of them doth thereby forever acquitted, released, and discharged, assigned, transferred, and assured unto the Assinee i.e. Aarambh Realties Private Limited the said property being Plot No. 129 of Naigaum Estate of the corporation in the city Island and Sub-registered District of Mumbai and forming part of the New S. No. 2073 and bearing C. S. No. 23/26 of Dadar Naigaum Division together with the building standing thereon and known as 'Madina Mansion' (formerly known as Abdul Razak Building) consisting of ground floor and three upper floors with the staircase, more particularly described in the schedule thereunder written, on the terms and condition mentioned therein. The Said Deed of Assignment is registered in the office of Jt. Sub Registrar Mumbai City No. 3, under No.

For IMEC Services Limited

Parag Gupta

Company Secretary M. No. A50725

BBE3-8762-2011. WHEREAS 1) Mr. Abdul Khaiek Essop Dasoo 2) Mrs. Ayesha Bibi Dasoo 3) Mrs. Mohsina Dasoo 4) Mr. Faiyaz Mohamed Dasoo 5) Mrs. Moonira Dasoo 6) Mr. Yusuf Mohamed Dasoo 7) Mrs. Ayesha Dasoo 8) Mrs. Rassida Dasoo 9) Mrs. Amina Dasoo all legal heirs and heiress of late Esuf Haji Esmail Dasoo also known in south Africa as Yusuf Ismail Dasoo and 10) Mrs. Essop Dasoo 11) Mr. Yackub Cassim Dasoo 12) Mr. Ayoob Dasoo 13) Mr. Abdul Samed Dasoo 14) Mr. Goolam Mohomed Dasoo 15) Mrs. Fatima Dasoo 16) Mrs. Ayesha Dasoo all legal heirs and heiress of late Kassumji Mohamed Dasoo also known in South Africa as Cassimji Mohommed Dasoo have made Affidavit dt. 14.07.2011 thereby stating and declared on solemn affirmation that the said Essop Haji Esmail Dasoo died intestate on 18.06.1964 leaving behind him (1) Abdul Khaiek Essop Dasoo (son) (2) Ayesha Bibi dasoo (wife) of late Mohamed Yusuf Dasoo (son) late Esup Esmail Dasoo (3) Mohsina Maqsood chenia (nee Mohsina Dasoo) (Daughter of Late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esup Esmail Dasoo & wife of Maqsood Ahmed Chenia (4) Faiyaz Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (5) Moonira Dasoo (Daughter) of late Mohamed Yusuf Dasoo of late Esuf Esmail Dasoo (6) Yusuf Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esma Dasoo (7) Ayesha Saber Saith (nee Ayesha Dasoo) (Daughter) (8) Rashida Dasoo (daughter) (9) Amina Mohamed Rasool (nee Amina Dasoo daughter) wife of Mohamed Rasool as his only heirs and legal representatives according to law by which he was governed at the time

WHEREAS Deponents further states that the said Cassumjee Mohamed Dasoo died intestate on 01.09.1977 leaving behind him (1) Essop Dasoo (son) (2) Yackub Cassim Dasoo (son) (3) Ayoob Dasoo (son) (4) Abdul Samed Dasoo (son) (5) Goolam Mohomed Dasoo (son) (6) Fatima Essop Motala (nee Fatima Dasoo) (daughter) wife of Essop Motala and (7) Aysha Abdul Mangera (nee Aysha Dasoo) (daughter) wife of Abdul Mangera as his only heirs and legal representatives according to law by which he was governed at the time of his death.

of his death.

WHEREAS Deponents further states that the obligors therein are the only owners as tenants in common having equal shares and/or otherwise well and sufficiently entitled to share, right, title and interest in the said property of the said deceased Kassumjee Mohamed Dasoo alias Cassimjee Mohommed Dasoo and Esuf Haji Esmail Dasoo according to personal law by which the said deceased were governed at the time of their death in respect of estate, properties and credit thereof, by executing this affidavit to keep the above true facts of record before the concerned authorities/ department. Deponents further stating that they shall be responsible and liable for any claim or objection by any person or persons with regards to the contents of this affidavit. That the said Affidavit is attested by Attorney and Notary Public Republic of South Africa under No. S/1137/2011.

AND WHEREAS on application being made by Mr. Abdul Khalek Essop Dasoo & others through their Constituted Attorney Mr. Saleem Wadee and M/s. Aarambh Realties Private Limited the Municipal Corporation of Greater Mumbai now intends to delete the name of deceased lessee 1) Mr. Kasamji Mohammed Dasu and 2) Mr. Essop Haji Esmail Dasu and recording the names of firstly (1) Abdul Khalek Essop Dasoo (son) (2) Ayesha Bibi dasoo (wife) of late Mohamed Yusuf Dasoo (son) late Esup Esmail Dasoo (3) Mohsina Magssod chenia (nee Mohsina Dasoo) (Daughter) of Late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esup Esmail Dasoo & wife of Maqsood Ahmed Chenia (4) Faiyaz Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (5) Moonira Dasoo (Daughter) of late Mohamed Yusuf Dasoo of late Esuf Esmail Dasoo (6) Yusuf Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (7) Ayesha Saber Saith (nee Ayesha Dasoo) (Daughter) (8) Rashida Dasoo (daughter) (9) Amina Mohamed Rasoo, (nee Amina Dasoo daughter) & wife of Mohamed Dasoo, being the only heirs and legal representatives of late Essop Haji Esmail Dasoo and (1) Essop Dasoo (son) (2) Yackub Cassim Dasoo (son) (3) Ayoob Dasoo (son) (4) Abdul Samed Dasoo (Son (5) Goolam Mohomed Dasoo (son) (6) Fatima Essop Motala (nee Fatima Dasoo) (daughter) wife of Essop Motala and (7) Aysha Abdul Mangera (nee Aysha Dasoo) (daughter) wife of Abdul Mangera being the only heirs and legal representatives of late Kassumjee Mohamed Dasoo thereafter the name of M/s Aarambh Realties Private Limited on estate record in respect of aforesaid Plot No. 129, Scheme No. 60, Naigaum Estate.

Any person or persons having any claim in the aforesaid property and having any objection to delete the name of deceased lessee 1) Mr. Kasamji Mohammed Dasu and 2) Mr. Essop Haji Esmail Dasu and to record the names of firstly (1) Abdul Khalek Essop Dasoo (son) (2) Ayesha Bibi dasoo (wife) of late Mohamed Yusuf Dasoo (son) late Esup Esmail Dasoo (3) Mohsina Maqssod chenia (nee Mohsina Dasoo) (Daughter) of Late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esup Esmail Dasoo & wife of Maqsood Ahmed Chenia (4) Faiyaz Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (5) Moonira Dasoo (Daughter) of late Mohamed Yusuf Dasoo of late Esuf Esmail Dasoo (6) Yusuf Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (7) Ayesha Saber Saith (nee Ayesha Dasoo) (Daughter) (8) Rashida Dasoo (daughter) (9) Amina Mohamed Rasool (nee Amina Dasoo daughter) & wife of Mohamed Rasool being the only heirs and legal representatives of late Essop Haji Esmail Dasoo and (1) Essop Dasoo (son) (2) Yackub Cassim Dasoo (son) (3) Ayoob Dasoo (son) (4) Abdul Samed Dasoo (son) (5) Goolam Mohomed Dasoo (son) (6) Fatima Essop Motala (nee Fatima Dasoo) (daughter) wife of Essop Motala and (7) Aysha Abdul Mangera (nee Aysha Dasoo) (daughter) wife of Abdul Mangera being the only heirs and legal representatives of late Kassumjee Mohamed Dasoo thereafter the name of M/s Aarambh Realties Private Limited may lodge claim, objections alongwith relevant documents within 14 days from the date of publication thereof in the office of the Law Officer, Municipal Corporation of Greater Mumbai whose office is situated at Legal Department, Municipal Corporation Head Office, Third Floor, Hall No. 311, Mahapalika Marg, Fort, Mumbai-

400 001. If no claim or objection is made as required herein above, Corporation will delete the name of deceased lessees 1) Mr. Kasamji Mohammed Dasu and 2) Mr. Essop Haji Esmail Dasu and record the names of firstly (1) Abdul Khalek Essop Dasoo (son) (2) Ayesha Bibi dasoo (wife) of late Mohamed Yusuf Dasoo (son) late Esup Esmail Dasoo (3) Mohsina Maqssod chenia (nee Mohsina Dasoo) (Daughter) of Late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esup Esmail Dasoo & wife of Magsood Ahmed Chenia (4) Faiyaz Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (5) Moonira Dasoo (Daughter) of late Mohamed Yusuf Dasoo of late Esuf Esmail Dasoo (6) Yusuf Mohamed Dasoo (son) of late Mohamed Yusuf Dasoo (son) of late Esuf Esmail Dasoo (7) Ayesha Saber Saith (nee Ayesha Dasoo) (Daughter) (8) Rashida Dasoo (daughter) (9) Amina Mohamed Rasool (nee Amina Dasoo daughter) & wife of Mohamed Rasool being the only heirs and legal representatives of late Essop Haji Esmail Dasoo and (1) Essop Dasoo (son) (2) Yackub Cassim Dasoo (son) (3) Ayoob Dasoo (son) (4) Abdul Samed Dasoo (son) (5) Goolam Mohomed Dasoo (son) (6) Fatima Essop Motala (nee Fatima Dasoo) (daughter) wife of Essop Motala and (7) Aysha Abdul Mangera (nee Aysha Dasoo) (daughter) wife of Abdul Mangera being the only heirs and legal representatives of late Kassumjee Mohamed Dasoo thereafter the name of M/s Aarambh Realties Private Limited without any reference or ragards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :-

All that pieces or parcels of leasehold land and Plot No. 129, Scheme No. 60, Naigaum, C. S. No. 23/26 of Dadar Naigaum Division in Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 529.27 sq.mtrs. (633 sq.yds.) or thereabouts and bounded as follows :-

On or towards the North East by : Govindji Keni Road. On or towards the South East by: Plot No. 130. On or towards the South West by: Plot No. 132. On or towards the North West by: Plot No. 11 & 12.

> Sd/-Aruna K. Savla **Advocate and Law Officer** For Municipal Corporation of

Let's together and make Mumbai Malaria free

PRO/932/ADV/2021-22

Dated this 25th day of August 2021

Greater Mumbai

जाहीर नोटीस जाहीर सुचना देण्यात येत आहे की, माझे अशिल हे खालील वर्णन केलेल्या भखंडातील हक्क, हितसंबंध (सदर भुखंडावर उभारलेल्या इमारतीसह) अभीहस्तांतरण कराराने हस्तांतरीत करुन घेण्याच विचार करत आहेत. सदरचा भखंड हा आज रोजी "मे. **मार्क कोल्ड स्टोरेज प्रा**. लि. नोंदणीकृत कंपनी, कार्यालय — प्लॉट नं.४४/०६, मॅफको एपीएमसी यार्ड, सेक्टर-१८, वाज्ञी, नवी मुंबई-४००७०३, तर्फे संचालक **श्री. रियाज अब्दुल** कादर," यांच्या नावे नोंद आहे व सदर भूखंड सिडको लिमीटेड मार्फत वाटप करण्यात आलेला

भुखंडाचे वर्णन भुखंड क्र.४४/६, मॅफको, एपीएमसी यार्ड सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई, क्षेत्रफळ ११८८ चौ. मी

(उभारलेल्या इमारतीसह) कोणाही व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, कंपनी कार्यालय यांचा सदर भूखंडासाठी किंवा त्यावर त्याच्या भागावर विक्री, गहाणवट, लिअन, भेट किंवा अन्य कोणत्याही पकारे हक्क असेल तर त्याच्या पुष्टयार्थ त्यांनी अशा हक्काबाबत/ हरकतीबाबतची सूचना त्यात ह्क्क/हरकृतीचे् स्वरूप यांची माहीती अन्य तपशीलासह की जो पुरावा म्हणून पुरेशी ठरेल तसेच कागदोपत्री पुरावा खाली सहीं करणा-याकडे त्याच्या कार्यालयांत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत् सादर करावी. आणि जर तसे केले नाही तर असे गृहित धरण्यात येईल की, सदर भूखंड हा सर्व प्रकारच्या बंधनातन आणि अन्य हक्कोपासन आणि अधिकारापासून किंवा अन्य प्रकारच्या बंधनापासून मुक्त असेल आणि तसे जर काही हक्क असतील तर ते सोडुन देण्यात आले आहेत असे मानण्यात येईल् माझे अशिल कोणतेही हक्क, हरकती आल्याच तर त्याचा विचार न करता सदर भखंड हस्तांतरीत करण्याच्या दृष्टीने दिलेली मुदत संपल्यानंतर कार्यवाही करतील.

सचिन एस. तांबट (ॲडव्होकेट) २१४, भुमी मॉल, सेक्टर-१५, सी.बी.डी बेलापर, नवी मुंबई -४०० ६१४ फोन नं. (०२२) ४९६४३३६६ दि. ३०/०८/२०२१

Notice is hereby given that, Visha Premises Co-operative Society Limited [for short said society"] having address at Mathuradas Road, Kandivali [West], Mumbai 400 067 has received an Application dated 20.08.2021 from Shri Application dated 20.08.2021 from Shri Satish Khimji Joshi the one of heir and legal representative of Late Smt. Champaben Khimji Joshi, having address at unit No. 09 ffor short said room"] in the building known as ShyamBhuvan Back Side situated at the said Society for issuance of Share Certificate in respect of said room in the name of the Late Smt. Champaben Khimji Joshi. We have been informed by Shri Satish Khimji Joshi that his son has misplaced/lost the original agreement dated 22 January 2008 executed between Premji Shamji Shah alias Maru between Premji Shamji Shah alias Maru therein referred as the Owners and Smt. Champaben Khimji Joshi therein referred as the Purchaser in respect of referred as the Purchaser in respect of the said room and further that in respect thereof, Mr. Tejas Joshi has also lodged Police complaint with the Kandivali Police Station, Kandivali (West), Mumbai 400 067 bearing 1949/21 dated 19.08.2021. Any person/s having claim of any nature whatsoever by way of lease, sub lease, license, sale, exchange, arrangement, mortgage, equitable mortgage, collateral security, gift, trust, Inheritance, bequest, possession, lien, charge, maintenance, partnership etc. in respect of the said partnership etc. in respect of the said shop, are hereby required to make the same known in writing with supporting documentary evidence to the undersigned, within 14 days from date of publication of this notice. failing which the Society will issue Share Certificate in respect of the said room in the name of Late Smt. Champaben Khimji Joshi without regards to such claim and the claims, if any, will be considered as waived. partnership etc. in respect of the said

PUBLIC NOTICE

sd/- Secretary Vishal Premises Co-op Society Ltd. Regn No. BOM/Gen/857 of 16.10.75 Haridwar Bldg, 238/1, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400067

Dated this 27 August, 2021 at Mumbai.

मुंबई येथील लघुवाद न्यायालयातील आंतरवादी वाद क्र. ४७७ सन २०१३ मधील

निशाणी क्र. ३५ सन २०१९ मधील पुनरिक्षण अर्ज क्र. ९१ सन २०२०

१) सौ. मंजुला सदाशिव भिडे

हिंदू भारतीय रहिवासी एक प्रौढ, वयः ७३ वर्षे, पेशाः गृहिणी २) श्रीमती दीपा सदाशिव भिडे,

हिंदू भारतीय रहिवासी एक प्रौढ, वयः ४८ वर्षे, पेशाः नौकरी ३) सौ. रूपा अमोद देशमख.

हिंदू भारतीय रहिवासी एक प्रौढ, वयः ४७ वर्षे, पेशाः नौकरी सर्व राहणार- खोली क्र. २, पहिला मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, ७२/सी, मोगल लेन, माहीम, मुंबई अपीलकर्ते

... मूळ अर्जदार प्रस्तावित वादी क्र. ७

विरुद्ध

१. श्री. नंदकुमार मोहन पाथरे

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, नय सुमारे ४५ वर्षे, पेशाः व्यवसाय, मे. चिल-एन-कुल नावाने त्यांचा व्यवसाय दुकान क्र. ३, तळ मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०० ०१६ येथून चालवतात.

सौ. शशिकला रसिकलाल शाह, प्रोप्रायटर-ब्राईट इंडस्ट्रीज, प्रौढ, वय सुमारे ८५ वर्षे, पेशाः व्यवसाय, त्यांचा व्यवसाय शेड नं. २, तळ मजला, क्रिष्ण कुंज बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम. मंबई-४०० ०१६

श्री. नरेंद्र माधवराव घरत,

हिंद् भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ६५ वर्षे, पेशाः व्यवसाय, श्री. सरेश माधवराव घरत

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ६१ वर्षे, पेशाः व्यवसाय,

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ५५ वर्षे, पेशाः व्यवसाय, वरील ३ ते ५ त्यांचा व्यवसाय मे. माधवराव इंजिनियर्स वर्क्सच्या नावाने खोली क्र. २, तळ मजला, क्रिष्ण कुंज बिल्डिंग नं. ३, मोगल लेन,

माहीम. मंबई-४०० ०१६ श्री. नितीकेश वामन आचरेकर, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे २८ वर्षे राहणार- खोली क्र. १, पहिला मजला, क्रिष्णा कुंज, बिल्डिंग नं. ३,

मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६ श्री. श्रीपाद सदाशिव भिडे

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ३४ वर्षे, पेशाः नौकरी राहणारः खोली क्र. २, पहिला मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

..... मूळ वादी क्र. ७ उत्तरवादी

श्रीमती त्यामा मध्यम्बर रेमार्ड

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ९० वर्षे, पेशाः गृहणीमणळले राहणारः खोली क्र. २ दुसरा मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३,(मयत) मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

विजय हरिश्चंद्र देऊसकर, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ५८ वर्षे, पेशाः व्यवसाय

१०. श्री. विजय हरिश्चद्र देऊसकर, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ५५ वर्षे, पेशाः व्यवसाय, राहणार आणि त्यांचा व्यवसाय चालवणार मे. प्रकाश वुडन टॉईज नावाने टेंपररी शेड, तळ मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

११) श्री. सुभाष बाळकृष्ण देसाई,

हिंद भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ७२ वर्षे, पेशाः माहित नाही, ज्यांचा पत्ता आहे- ३रा मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

१२) सौ. विजया/सौ.सिमा शिरोडकर, श्री. श्रीकांत शिरोडकर यांच्या पत्नी, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वयः माहित नाही, पेशाः माहित नाही, ज्यांचा पत्ता आहेः फ्लॅट क्र. १४, ३रा मजला, युनियन हाऊस नं. २, मोगल लेन, माहीम पोस्ट ऑफिस मागे, माहीम, मुंबई-४०००१६.

१३. सौ. अरूंधती नरेश भाया, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वयः माहित नाही, पेशाः माहित नाही, शेवटचा ज्ञात पत्ता-क्रिष्ण कुंज, बिल्डिंग क्र. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६.

१३ए. श्री. नरेश भाया, उत्तरवादी क्र. १३ चे कायदेशीर वारस, वय आणि पेशाः माहित नाही

राहणारः ३रा मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. २, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६.

उत्तरवादी क्र. १३ए

प्रति. उपरिनामित उत्तरवादी क्र. ७,

ज्याअर्थी, उपरिनामित अपीलकर्ते (मूळ अर्जदार) यांनी उपरोक्त पुनरिक्षण अर्ज क्र

९१ सन २०२० दाखल करुन त्यात विनंती केली की, ह्या नामदार न्यायालयाने कृपा करुन वरील आंतरवादी वाद क्र. ४७७ सन २०१२ मधील निशाणी-३५ खालील आदेश, अर्ज फेटाळण्याचा न्यायालय खोली क्र. १४ मधील पीठासिन न्यायाधीश, सन्मा. न्यायाधीश सौ. आर. एम. कांटे यांनी पारित केलेल्या दिनांक ०९.१२.२०१९ निर्णय व आदेश आणि आंतरवादी वाद क्र. ४७७ सन २०१२ मधील निशाणी ३५ ची प्रक्रिया आणि नोंदी रद्द करावयाच्या आहेत त्या मागवाण्यात आणि अर्जदारांनी सदर अपील निशाणी ३५ मध्ये विनंती केल्यानुसार अनुतोष मंजुर करण्यासाठीची विनंती अपीलकर्त्यांकरिता मंजुर व्हावी आणि पुनरिक्षण अर्जात विनंती केलेल्या अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी.

आणि ज्याअर्थी, सदर पुनिरक्षण, याचिका, १३ मार्च, २०२० रोजी नोंदवून घेतली आणि उत्तरवादींना सूचना जारी करण्याचे आदेश दिले. सदर आदेशानुसार याद्वारे तुम्हाला सूचना देण्यांत येते की, तुम्ही सदर अर्जा विरुद्ध कारणे दाखवण्यासाठी २२ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर निर्देश दिलेल्या वकीला मार्फत ३रा मजला, जुनी इमारत, लघु वाद न्यायालय, एल अँड टी मार्ग, मुंबई-४०० ००२ मधील न्यायालय खोली क्र. ३ येथील पीठासिन सन्मा. अपील पीठा समोर हजर होणे आवश्यक आहे, कसूर झाल्यास, सदर अर्जावर एकतर्फे सुनावणी होऊन निकाल

सदर पुनरिक्षण अर्जाची प्रत ह्या न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. ३, मधून मिळ



न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या ०८ मार्च, २०२१ रोजी दिले सही/-अपर प्रबंधक

सचना टाटा कन्मल्टन्मी मर्ज्डिमेम लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ९ वा मजला, निर्मल बिल्डिंग, निरमन पॉइँट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२९ याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीच्या खालील रोख्यांसाठीचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि सदर रोख्यांचे धारक/अर्जदार यांनी कंपनीकडे नवे प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने धारक/अर्जदार यांना कळवले आहे की, आयईपीएफ रुल्स प्रमाणे सदर शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित केले आहेत कोणत्याही व्यक्तीचा सदर रोख्यांच्या संबंधात दावा असल्यास त्यांनी असा दावा कंपनीकडे तिच्या नोंदणीकृत कार्यालयात ह्या तारखेपासून १५ दिवसांत नोंदवावा

अन्यथा कंपनी पुढे काहीही न कळवता धारक	/अर्जदारांना नवे प्रमाणपत्र जार	ी करेल.		
धारकांचे नाव	रोख्यांचा प्रकार	रोख्यांची	विभि	न्न क्र.
बालुभाई सोमाभाई दुमातर (मयत)	आणि दर्शनी मूल्य	संख्या	पासून	पर्यंत
जयेश बालुभाई दुमातर (मयत)	8/-	2 98	९७८६५६१३६	९७८६५६४२९
		•	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	·

दर्शन केमिकल्म, पोपायटरी कन्मर्न यांच्या नावामधील

मिलकतीच्या परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन

भाडेपट्टा

ज्याअर्थी. करार/नामाधिकार कागदपत्राची चेन

म्हणजेच दिनांक १५/०७/१९९८ रोजीचा

अभिहस्तांकन विलेख. दिनांक १८/०७/१९९६

रोजीचा भाडेपट्टा करार आणि दिनांक २३/०७/१९९६

रोजीचा भाडेपट्टा करार हा हरविला आणि गहाळ झाल

आहे. तरीही, श्री. दर्शन ए. ओजा यांची मे. दर्शन केमिकल्स, प्रोप्रायटरी कन्सर्न यांनी वरील सदर मुळ

नामाधिकाराच्या अनुपस्थित मध्ये परिशिष्ट मिळकर

कोणत्याही व्यक्तीला वरील सदर करारांद्रारे कोणतार्ह

दावा असल्यास आणि/किंवा सदर मिळकतीच्य

संदर्भामध्ये कोणताही हक, नामाधिकार, हितसंबंध

किंवा दावा किंवा कोणत्याही प्रकारे सदर मिळकतीच

कब्जा जसे की, कोणताही करार, उपक्रम, विक्री

करीता करार, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्तांतरण

अभिहस्तांकन, प्रभार, गहाण, भेट, विश्वस्त

वारसाहक, भाडेपट्टा, धारणाधिकार, मासिक भाडेपट्टा

लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी, संयुक्त उपक्रम.

सविधाधिकार, कोणताही प्रतिकल हक्क किंवा दावा

त्राद, खटला, हुकुम, आदेश, राखीव करारनामा, जर्प

किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात

निम्नस्वाक्षरीकारांना लिखित या प्रसिद्धीच्या

निम्नस्वाक्षरीकारांना पूरक लिखित पोचपावती विरूद्ध

हातपोच किंवा नोंटणीकत पोस्ट एडी सह कलविणे

. आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणतेही तसे दावे

मिळकर्तीचे परिशिष्ट

नवी मुंबई महानगरपालिका, तालुका आणि नोंदणीकृत

उप-जिल्हा ठाणे, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्ह

ठाणेच्या हद्दीमधील आणि पावणेच्या गाव हद्दीमधील

टान्स ठाणे क्रीक इंडस्टियल एरियामधील प्लॉट क्र. ए

. मोज. ८९९ चौ.मीटर्स.

दिनांक: ३०/०८/२०२१

ठिकाण: मंबई

त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

दिवसांच्या

वकील परिणीत सराटक

१७-बी, ३रा मजला, कृष्ण निवास

२८१ एसबीएस रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

में ग्रमामणी लिगल

अभिहस्तांकनासाठी मान्य केले आहे.

खरेदी केली आहे

जाहीर सूचना तमाम जनतेला ही सचना देण्यात येते की. मे. पेस

This is to notify that Mrs Vidya G Wagle, owner of Flat no 3, Tirupati Housing Soc. situated at plot no 292, off Nanda Patkar Road, Vile parle (East), Mumbai 400057 intends to sell the flat. Anyone claiming right, title or interest in the said flat may lodge their claim with supporting documents with the undersigned within 15 days failing which she will proceed with the

PUBLIC NOTICE

Suresh Shirke Advocate, High Court Ekta Society, 22/408, MHB Colony, Mithagar road, Mulund (East), Mumbai 400081

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. कन्हैयालाल अमृतलाल शाह हे सदर मिळकतीचे पूरक मालक म्हणून सर्व भारांपासून मुक्त याखालील परिशिष्टामध्ये नमूद मिळकत विक्री करण्याचे आणि आमच्या अशीलांनी ती खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

व्यक्तीला कोणत्याही मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा/हितसंबंध/हक्क जसे की. वारसा. शेअर, विक्री, हस्तांतर, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना तसे त्यांचे दावे जर असल्यास ते सर्व पूरक कागदपत्रासह या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि तशा व्यक्तींचे तसे दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि माझ्या

अशीलांवर बंधनकारक असणार नाही. मिळकतीचे परिशिष्ट

गाव एरंगळ, तालुका बोरिवली, एमएसडी येथे स्थित जमिनीचा प्लॉट धारक-

स.क्र.	चौ.मी.	स. क्र.	चौ.मी.
	मध्ये		मध्ये क्षेत्र
	क्षेत्र		
५३/५	६०७	५५-डी	१२९८
५३/१३	१२६	५५-सी	२५५५
५३/१५	७६	५६/२	१९९८
५३/१८	१०१	५६/५	१०१
५४	२२२६	५६/६	११३८
५४/६	२२२६	५६/९	२२८
५४/८	२२२६	५६/१०	५१
५५- बी	१२९८	५६/११	३५४
५५	१५३९	५६/१२	१९९८
५५	२५५५	५६/१४	९८६
५५-व्ही	१२९८	५६/१९	2200
५५-बी/१	२५५५	६०/४	३०४
५५-बी/१	२५५५		३२५९९

दिनांक २९ ऑगस्ट, २०२१. सही/ श्री. मनोज पांडे वकील ३०८, बिझनेस क्लासिक, चिंचोळी बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-६४.

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. आमचे अशील लुक्रेटिव्ह ट्रेडिंग एलएलपी अधिक विशेष करून खालील नमूद परिशिष्टामधील त्यांचे मत्तेची नामाधिकार तपास आणि प्रमाणित करण्याकरिता सांगितले आहे.

कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मत्तेवर कोणताही टावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक्क, देखभाल, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळवहिवाट, परवाना, रस्त्याची हक्क, विकास हक्क, सुविधाधिकार किंवा अन्य काही असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना ५वा मजला. दर्गा चेंबर्स. ४० वॉटरफिल्ड रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा कोणतेही दावे ह्यात नसल्याचे मानण्यात येतील आणि दावे जर असल्यास ते त्यागित आणि परित्यागित समजण्यात येतील.

पहिले परिशिष्ट:

मुंबई उपनगर आणि मुंबई शहराचे नोंदणी जिल्हा -आणि उप जिल्हा मधील जुहू तारा रोड आणि एस. व्ही. रोड चे जंक्शन, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०० ०५४ येथे असलेले आणि वसलेले गाव बांदा जी- टीपी०२ मधील आणि सी.टी.एस. क्र. जी/८५ए येथील फ्लॅट, आऊटहाऊस शॉप आणि गरेज असलेले बेसमेंट, तळ आणि तीन वरील मजले असलेले सांताक्रझ टांऊन प्लॅनिंग स्किम २ मधील अंतिम प्लॉट क्र. २३. मोजमाप २७४८ चौरस मीटर (३७६ चौरम मीटर सेट बँक क्षेत्र समाविष्ट) मध्ये े उभी असलेली ज्ञात ''श्री'' भाडेकरु बिल्डिंग आणि जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबध्य

-उत्तर किंवा त्यादिशेनेः टीपीएस ॥ चे अंतिम प्लॉट क्र. १९ ने दक्षिण किंवा त्यादिशेनेः जुहू तारा रोड ने

पर्व किंवा त्यादिशेनेः एस. व्ही. रोड ने पश्चिम किंवा त्यादिशेनेः टीपीएस ॥ चे अंतिम प्लॉट

मुंबई दिनांकीत ३० ऑगस्ट, २०२१

सही/ प्रांजल दवे ग्रेडिया साल वकील आणि सॉलिसिटर्स

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L99999MH1987PLC042076 नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्र. ए - ५०. स्ता क्र. १, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. दूर. क्र. : ०२२ - ६८३४ ८१०० फॅक्स क्र. : ०२२ - ६८३४ ८३१३

ई-मेल आयडी: investor@donear.com वेबसाइट: www.donear.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात (एजीएम) माहिती

यादारे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या एजीएमकरिता वितरीत करण्यात ावयाच्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवार, दि. २१.०९.२०२१ रोजी दु ३.०० वाजता व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कोव्हिड – १९ महामारीच्या कारणास्तव व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय तसेच भारती प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम आयोजित कण्याची परवानगी दिली आहे. एमसीए परिपत्रके तसेच कंपन्या कायदा, २०१३ ("कायदा") च्या संलग्न तरादुर्दी तसेच त्याअंतर्गत संस्थापित नियम व सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सुची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची ३५ वी एजीएम सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएम गध्यमातून मंगळवार, दि. २१.०९.२०२१ रोजी दु. ३.०० वाजता आयोजित करण्यात येत आहे.

सर्व लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एउंट यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा भागधारकांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करित वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात येतील.

वर तसेच कंपनीचे रोअर्स सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.</u> <u>com</u> वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे. समासद केवळ व्हीसी– ओएव्हीएमच्या माध्यमातून समेस उपस्थित राहू शकतील व सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभागाचे निर्देश एजीएमच्या सुचनेत दिलेले असतील. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमकरिता व्हीसी - ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभ वेतलेल्या सभासदांची गणना केली जाईल.

र्जीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपली मते देण्यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना परोक्ष ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, एजीएमदरम्यान ई-मतदानादारे मतदानाची सविधाही कंपनी उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान, एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान यांची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल.

तुमची ई-मेल पत्ता यापुर्वीच कंपनी/डीपीज/आरटीए यांच्याकडे नोंदणीकृत असल्यास ई-मतदानाकरिताचा लॉग इन तपशी मच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवण्यात येत आहे. तुमचा ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक कंपनी/डीपीज्/आरटीए . गांच्याकडे नोंदंगीकृत नसल्यास व/वा तुमच्या बँक खात्याचा तपशील लाभांश प्राप्तीसाठी अद्ययावत नसल्यास कृपया खालीत निर्देशांचे पालन करावे

 कागदोपत्री वा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/डीपीज्/ आरटीए यांच्याकडे नोंदवलेले/अद्ययावत केलेले नसतील ते रजिस्टार व टान्सफर एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिय प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे <u>https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html</u> या लिंकवर क्लिक करून किंवा त्यांच्या वेबसाइट वर www.linkintime.co.in अंतर्गत ई-मेल/बँक तपशील नोंदणीकरण शीर्षक निवडन नोंदणीकरण करू शकतील व वार्षिक अहवाल व लॉग इन तपशील प्राप्त करण्यासाठी दिलेल्या नोंदणीकरण प्रक्रियेचे पालन करू शकतील.

भागधारण	कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या व इलेक्ट्रॉनिक सादगैकरण सुविधा प्राप्त करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचा नवीनतम बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युशन्स इनेक्ट्ड अकाऊंट नंबर, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आवएफएससी कोड) तक्य त्यांचा फोलिओ क्रमांक आदी तपशील कंपनीचे आरटीए नाव लिंक इनटाइ म इंडिया प्रायब्देट लिमिटड बांच्याबड़े https://lininitime.co.in/EmailReg/Email_Register. html येथे नोंदवावा व तेथील नोंदणीकरण प्रक्रियेचे पालन करावे.
डीमॅट स्वरूपातील	कृपया तुमच्या डीपी यांच्याशी संपर्क साधावा व डीपीद्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार तुमचे डीमॅट

डॉनियर इंडस्टीज लिमिटेड करिता दिनांक: ३०.०८.२०२१

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड

नो. कार्या : ६११, तुलिसयानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ईमेल : investor@imecservices.in, वेबसाईट : www.imecservices.in, फोन क्र. : ०२२-२२८५१३०३, फॅक्स ः ०२२–२२८२३१७७, सीआयएन ः एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४२३२६

सदर कळविण्यात येते की, सध्या चालू असलेल्या कोव्हिड–१९ महामारीच्या उद्रेकामुळे कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ ('अधिनियम') आणि त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ 'लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० जनलर सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२० ('एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० च्या तरतुर्दींच्या अनुपालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंग ('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१, दु. १२.३० वा. रोजी घेण्याचे नियोजित आहे.

वरील नमूद एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही ज्यो सभासदांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/कंपनीकडे नोंदविलेले/उपेलब्ध आहेत त्यांना फक्त ई-मेल मार्फत पाठविण्यात येईल. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ३३ व्या एजीएम मध्ये हजर आणि सहभागी होऊ शकतात. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट www.imecservices.in वर सुद्धा उपलब्ध आहे आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा पाहता

क्षभासद एकतर दूरस्थ ई–मतदान किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणाऱ्या एजीएम मध्ये ई–मतदानामार्फत मतदान करू शकतात. डिमटेरियलाईज्ड माध्यम प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स केलेल्या किंवा ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या सभासदांद्वारे दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम मध्ये मतदानाकरिता माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. सभासदांना ३३ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या टिपा आणि विशेषतः व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे. दूरस्थ ई-मतदान आणि एजीएम मध्ये ई-मतदानाची माहिती काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत

ई-मेल पत्ते नोंदणी अद्ययावत करण्याची पद्धत

प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाही त्या सभासदांना सभासदांचे नाव आणि पत्त्यासह शेअर ामाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि सभासदाच्या पत्याच्या पृष्ट्यर्थ कोणतेही दस्तावेज (म्हणजेच डायव्हिंग नायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) ची स्वसाक्षांकीत प्रत नमूद करून investor@bigshareonline.com येथे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ('बिगशेअर सर्व्हिसेस') कडे विनंती पाठवू शकतात. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या . नभासदांना डीपी द्वारे दिलेल्या सल्ल्यानुसार तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (डीपी) तुमचे ईंमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत

एजीएमला हजर राहणे आणि/किंवा ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहितीसाठी तुम्ही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ('एफएक्यु') चा संदर्भ किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ येथे संपर्क करू शकता.

क्षभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, वरील नमूद एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविणार नाही

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड करिता

कंपनी सचिव

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२१ ठिकाण : इंदोर एम. क्र. ए५०७२५

2. अनिल कुमार एस भोसले उर्फ अनिल कुमा साहेबराव भोसले कुणाल अनिल कु फ्लॅट क्र. ४०२, ४ था माळा, ए- आशा, साई शांती पार्क, 31.03.202 लोन अकाउंट नं 21.05.2021 रोजी HHLVSH00307131 पनवेल, नवी मुंबई-410208 महाराष्ट्र ।. अनवर मुनवर शेख (बावीस लाख छप्पन हजार दोनशे :. मुनवर हुसेन शेख श्याहऐंशी रूपये आणि एक्केचाळीस 3. नासिर एचएम शेख पैसे फक्त) उर्फ नासिर हसेन मुनवर 31.03.2021 25.05.2021 रोजी लोन अकाउंट नं फ्लॅट क्र. 302, 3रा माळा, विंग एन–2, HHLVSH00358267 1. सूर्यकांत ए फडके कल्पवृक्ष सर्वे क्र. 5/2, 6/2डी3, 6/4 6/4/1, रु. 21,43,241.78 गाव हेदताने कानपोली, एमडीआर नं 6 (एकवीस लाख त्रेचाळीस हजार 2. शुभांगी सुर्यकांत फड तळोजा एमआयडीसी, पनवेल -410206, महाराष्ट्र दोनशे एकेचाळीस रुपये आणि अठयाहत्तर पैसे फक्त) फ्लॅट क्र. 406, 4था माळा, बिल्डिंग क्र. 14, मोहम लोन अकाउंट नं 30.04.2021 रोजी हायलँड्स नेटल, एस क्र. 67/1/68/69. गणेश घाट HHLTHN00282750 1. रणजीत हौसलाप्रसाव रु. 32,10,437.19 हायलँड्स रोड, कात्रप, बदलापूर, ठाणे पूर्व, (बत्तीस लाख दहा हजार चारशे . सदतीस रुपये आणि एकोणीस ठाणे- 421503, महाराष्ट्र 2. अनीता पैसे फक्त) 31.03.202 फ्लॅट क्र. 402, 4था माळा, क्यू 2 बिल्डिंग. लोन अकाउंट नं. 18.05.2021 रोजी HHLTHN00281584 बिल्डिंग टाइप एक्सव्ही, मोहन संबअरबिया फेज दुसरा, रु. 31.88.136.33 1. रोहल पालीवाल (एकतीस लाख अठ्याऐंशी हजार सॅलिसबरी एस क्र. 36/178/39/25 अयप्पा मेंदिराच्य 2. रीनी पालिवाल समोर, खोजकुंटवाली, अंबरनाथ पश्चिम, ठाणे- 421501 एकशे छतीस रुपये आणि तैतीस पैसे फक्त) महाराष्ट 31.03.202 फ्लॅट क्र.- 401 4था माळा बिल्डिंग एस बिल्डिंग टाइप 1, 30.04.2021 रोजी लोन अकाउंट नं HHLTHN00291782 1. आशिष एच तिवारी मोहन सबअरबिया फेज 1, सॅलिसबरी एस क्र.-178/ रु. 28,10,433.14 39/39/37 अयप्पा मंदिराच्या समोर, खोजकुंटवाली, (अड्डावीस लाख दहा हजार चारशे 2. विद्या हरिकिसन तेहतीस रुपये आणि चौटा पैसे फक्त) अंबरनाथ पश्चिम, ठाणे- 421501, महाराष्ट्र तिवारी फ्लॅट क्र. 604, 6वा माळा, बिल्डिंग क्र. 16 मोहन पाल्म्स, 31.03.202 लोन अकाउंट नं 30.04.2021 रोजी HHLTHN00256830 1. प्रकाश राठौड एस क्र. 12/13 नर चैतन्य विद्यालय शिरगाव, रु. 27,47,417.54 कात्रप बदलापूर पूर्व, ठाणे- 421503, महाराष्ट्र (सत्तवीस लाख सत्तेचाळीस 2. मंजुषा कैलास चव्हाप हजार चारशे सतरा रुपये आणि चोपन्न पैसे फक्त) फ्लॅट क्र. 405, 4था माळा, बिल्डिंग ब्लॉक जी 2 वैभव 31.03.202 20.05.2021 रोजी लोन अकाउंट नं. वाशिंद हिल्स नाशिक हायवे सरमल रोड गाव सरमल HHLTHN00429622 रु. 25.09.624.44 1. अजय भारद्वाज भट वाशिंद ठाणे- 421605, महाराष्ट (पंचवीस लाख नऊ हजार सहाशे . नीलम अजय भट्ट चोवीस रूपये आणि चव्वेचाळीस पैसे फक्त) वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जफडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनृत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत. ्र वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शल्क संपूर्ण भरावे. तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण नालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (८) च्या तरतदी अनव्ये कर्जदार सिक्यअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती . शल्क आणि

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्यरिटी इन्टेस्ट ॲक्ट. 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

गहाण मालमत्तेचा तपशिल

(ब)

फ्लॅट क्र. डी2–303, 3रा माळा बिल्डिंग–डी,

फ्लॅट क्र. 401, 4था माळा, बिल्डिंग क्र. ए 1,

जिल्हा रायगड, पनवेल, मुंबई-410206, महाराष्ट्र

अरिहत अमिशा गाव महोदर, तालुका पनवेल

श्रीधन गाव, पनवेल-410206 महाराष्ट्र

विंग-2, ग्रीन मीडोज, सर्व्हे नं.-103/2ए-2बी,

थकित रक्कम (रू,)

(ड)

21.05.2021 रोजी

त्रेचाळीस पैसे फक्त)

24.05.2021 रोजी

अडुसष्ठ पैसे फक्त)

रु. 23,54,989.68

(तेवीस लाख चौप्पन्न हजार

नऊशे एकोण नव्वद रुपये आणि

रु. 23,35,141.43

(तेवीस लाख पसतीस हजार

एकशे एक्केचाळीस रुपये आणि

एनपीए दिनांव

(क)

31.03.2021

31.03.202

कर्जदारांचे नांव

(अ)

लोन अकाउंट नं

HHLVSH00417031 1. संजय तुकाराम मोहने

मोहने साई राज टी डेपोरं

2. कार्तिक संजय मोहने

HHLVSH00454545 1. सरोजनी ए भोसले

उर्फ सरोजनी अनिल

लोन अकाउंट नं

कुमार भोसले

ऊर्फ कार्तिक संजय मोहने

ऊर्फ संजय तकाराम

खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्त सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या

व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात

स्थळ: पनवेल/मुंबई/ठाणे/नवी मुंबई

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि प्राधिकृत अधिकारी

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

अनु. क्र.	कर्जदारांचे नांव	गहाण मालमत्तेचा तपशिल	एनपीए दिनांक	थकित रक्कम (रू,)
ял. 1.	(अ)	(a)	(क)	(ड)
	लोन अकाउंट नं. HDHLJLN00489620 (डीएचएफएल चे पूर्वीचे लोन 00005634) 1. जितेंद्र शिवदास दुसाने 2. ज्योती जितेंद्र दुसाने	रो हाऊस नं. सी, प्लॉट नं. 100 (सर्वेक्षण क्रमांक 6/2) अरुण नगर फेज -2, वाडेल रोड, धुळे -42,4001, महाराष्ट्र	31.03.2021	24.05.2021 रोजी रु. 21,04,817.47 (एकवीस लाख चार हजार आठशे सतरा रुपये आणि सत्तेचाळीस पैसे फक)
2.	लोन अकाउंट नं. HHLVRA00400473 1. सतीश गोपाल शिंदे 2. सुवर्ण सतीश शिंदे 3. सीताराम काशीराम तावडे	फ्लॅट नं. 1002, 10 वा मजला, एच विंग, विनय युनिक गार्डन, बिल्डिंग नं. 12, हाइड पार्क, डोंगरे गाव, एचडीआयएल लेआउट, सेक्टर नं. 2, चिकल डोंगरी रोड, विरार पश्चिम, उाणे, महाराष्ट्र -401303	25.06.2021	25.06.2021 रोजी रु. 32,73,501.92 (बत्तीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एक रुपये आणि ब्याण्णव पैसे फक्त)
3.	लोन अकाउंट नं. HHLVRA00436197 1. आनंद गुलाबराम विश्वकर्मा 2. लवीना आनंद विष्णुकर्मा 3. जी. आर. पब्लिकेशन त्याच्या मालकाद्वारे	फ्लॅट नं, 701, 7वा मजला, सी विंग एव्हेन्यू, ए –6, एव्हरशाइन एवेन्यू ए –6 सीएचएसएल, डोगरे नारिंगी बाय–पास रोड, विरार वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र 401303	31.03.2021	01.05.2021 रोजी रु. 29,69,972.02 (एकोणतीस लाख एकोणसत्तर हज नऊशे बाहतर रुपये आणि दोन पैसे फक्त)
4.	लोन अकाउंट नं. HHLVRA00358221 1. राजेश नागिनदास शाह 2. मितल शाह 3. इशिका लेस कॉर्नर त्याच्या मालकाद्वारे श्री. मित्तल शाह	फ्लॅट नं. 003, तळ मजला, भीष्मा बिल्डिंग, अपना घर कॉम्प्लेक्स, फेज 1, सर्वेक्षण क्र. 84, घोडबंदर गाव, मीरारोड (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र – 401107	31.03.2021	24.05.2021 रोजी रु. 34,00,644.56 (चौतीस लाख सहाशे चव्येचाळीर रुपये आणि छपन्न पैसे फक्त)
5.	लोन अकाउंट नं. HHLVRA00407418 1. दीप्ती सचिन देवीरवाला 2. दीपाली दीपक म्हात्रे 3. देवीयर्स ॲकॅडमिक क्लासेस त्याच्या मालकाद्वारे	फ्लॅट नं.504, 5 वा मजला, बिल्डिंग नं.9, रुस्तमजी जेईई एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू एव, बिल्डिंग नं .5 ते 9 सीएचएस, चिकल डोंगरी रोड के पास, याजू पार्क जवळ, विरार पश्चिम, ठाण–401105, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 26,55,129.50 (सव्यीस लाख पंचावन्न हजार एकशे एकोणतीस रुपये आणि पन्नास पैसे फक्त)
6.	लोन अकाउंट नं. HHLVRA00205605 1. शाहिद अल्लाहमेहरबान शेख 2. रिझवाना एस. शेख	फ्लंट नं. 201, ई विंग, बिल्डिंग नं. 11, हाइड पार्क, विनय युनिक गार्डन, चिखल डोंगरे रोड, डोंगरे गाव, रुस्तमजी ग्लोबल सिटी जवळ, चिखल, विरार (पश्चिम), डोंगरे रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा ठाणे, ठाणे- 401303, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 25,22,601.70 (पंचवीस लाख बावीस हजार सहाशे एक रुपये आणि सत्तर पैसे फक्त)
7.	लोन अकाउंट नं. HHLVRA00235180 1. सिद्धेश टी बावकर 2. ताराचंद मुरारी बावकर 3. आदेश अशोक शिंदे	फ्लॅट नं. 1312, 13 वा मजला, सी विंग, विनय युनिक इम्पेरिया, बिल्डिंग नं. 1, सेक्टर 7 मध्ये स्थित, रुस्तमजी ग्लोबल सिटी जवळ, सर्वेक्षण क्र. 45, विखल, मुंबई, महाराष्ट्र –401303	26.06.2021	26.06.2021 रोजी रु. 24,72,419.31 (चौवीस लाख बाहत्तर हजार चारशे एकोणीस रुपये आणि एकतीस पैसे फक्त)
8.	लोन अकाउंट नं. HHLVRA00204734 1. अभिषेक हिरापुरी 2. जुदिथ लोविना कोवाको	फ्लॅट नं. 602, 6 वा मजला, रिगलीया एचडीआयएल, सेक्टर 7, विळल डोंगरे गाव रोड, विरार पश्चिम, ठाणे –401303, महाराष्ट्र	31.03.2021	21.05.2021 रोजी रु. 24,65,255.26 (चौवीस लाख पासष्ट हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सव्वीस पैसे फक्त)
9.	लोन अकाउंट नं. HHLVSH00316322 1. पिंटू विश्वकर्मा 2. गुडियादेवी पिंटू विश्वकर्मा	फ्लॅट नं .606, सी विंग, 6 वा मजला, इरवेट्टा लोढा कासा, रिओ, कल्याण शीळ रोड, निळजे गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –421301	31.03.2021	19.05.2021 रोजी रु. 34,14,472.09 (चौतीस लाख चौदा हजार चारशे बाहतर रुपये आणि नऊ पैसे फक्त)
10.	लोन अकाउंट नं. HHLVSH00104507 1. व्ही. एस. सुरेश 2. सावित्री सुरेश अय्यर 3. विशेश सुरेश अय्यर	16ए, 3007, आयबी ग्रीन्स, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र–400705	25.06.2021	25.06.2021 रोजी रु. 33,18,515.07 (तेहेतीस लाख अठरा हजार पाचशे पंधरा रुपये आणि सात पैसे फक्त)

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येव कर्जदाराकडे स्तंभ ''ड'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) न्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उझेख केलेल्या गहाण नालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि

खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार ाकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालग्

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्य व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

प्राधिकृत अधिकारी

स्थळ: धुळे/ ठाणे/ मुंबई/ नवी मुंबई